



Ref: STEX/SECT/2022

February 16, 2022

The Relationship Manager, DCS-CRD BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001  BSE Scrip Code: <b>500480</b>	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5 <sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051  NSE Symbol: <b>CUMMINSIND</b>
--	--

**Subject: Newspaper publication of information regarding the Notice of Extra Ordinary General Meeting of the Members of Cummins India Limited and information relating to E-voting facility.**

Dear Sir/ Madam,

In terms of Regulation 47 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”), we are enclosing herewith the copies of the notice published in newspaper Business Standard (All edition) and Loksatta (Pune edition) on February 16, 2022, pertaining to Notice of the Extra Ordinary General Meeting of the Members of Cummins India Limited and E-voting facility.

We request you to please take this intimation on your records.

Thanking you,

Yours faithfully,  
For Cummins India Limited

VINAYA  
ABHIJIT  
JOSHI  
Digitally signed by  
VINAYA ABHIJIT  
JOSHI  
Date: 2022.02.16  
15:18:28 +05'30'

Vinaya A. Joshi  
Company Secretary & Compliance Officer  
Encl.: As above.  
(This letter is digitally signed)

Cummins India Limited  
Registered Office  
Cummins India Office Campus  
Tower A, 5<sup>th</sup> Floor, Survey No. 21, Balewadi  
Pune 411 045 Maharashtra, India  
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015  
cumminsindia.com  
cil.investors@cummins.com

CIN : L29112PN1962PLC012276

**Cummins India Limited**  
 Regd. Office: Cummins India Office Campus,  
 Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi,  
 Pune-411 005, Maharashtra, India  
 CIN: L29129PN192PLC021276  
 Tel.: (020) 6767000 Fax: (020) 6767015  
 Website: www.cumminsindia.com  
 Email: ci.investor@cummins.com

**NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)**

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of the members of Cummins India Limited (the Company) will be held on Thursday, March 10, 2022 at 4:30 PM IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact business as set out in the Notice of the EGM. The said EGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 ("the Act") and the rules made thereunder; provisions of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Obligations and Disclosures Requirements") and the General Circular dated December 08, 2021 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and June 23, 2021 (collectively referred to as "Circulars") and all other applicable laws and circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI in view of the continuing Covid-19 Pandemic.

In accordance with the aforesaid Circulars, the notice of the EGM along with explanatory statement pursuant to Section 102 of the Act has been sent through electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company/Depositories. The emailing of Notice of EGM to all the members has been completed on February 15, 2022. The requirements of sending the physical copy of the Notice of the EGM to the Members have been dispensed with in accordance with the aforesaid Circulars. The members attending the EGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

**Instruction for remote e-voting and e-voting during EGM:**

The Company is providing the facility to its members to exercise their right to vote on the businesses as set forth in the notice of the EGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the EGM. All the members are informed that:

- Members may attend the EGM through VC following the instructions for e-voting procedure mentioned in detail in the notice.
- The instructions for participating through VC and the process of e-voting, including the manner in which members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice of the EGM.
- The Special Business set forth in the Notice of the EGM may be transacted through remote e-voting. The facility for voting through an electronic voting system will also be made available at the EGM for the members attending the EGM who have not cast their vote(s) by remote e-voting.
- The remote e-voting shall commence on Thursday, March 07, 2022 (09:00 AM IST) and end on Wednesday, March 09, 2022 (05:00 PM IST). The remote e-voting facility shall be disabled by NSDL thereafter and once the vote on a resolution is casted by a member, the member shall not be allowed to change it subsequently.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e. Thursday, March 03, 2022, only shall be entitled to vote through remote e-voting at the EGM.
- The Members who have cast their votes by remote e-voting prior to EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their votes again.
- Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is sent through e-mail and holding shares as of the cut-off date, i.e. March 03, 2022, may obtain the login ID and password by sending a request at [evoting@nsdl.in](mailto:evoting@nsdl.in) or [evoting@nsdl.in](mailto:evoting@nsdl.in). However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forget your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 224 430. In case of individual Shareholders holding securities in demat form who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the notice of the Company's Extraordinary General Meeting, the notice of the Notice and holding shares as of the cut-off date, i.e. March 03, 2022 may follow steps mentioned in the Notice of the EGM.
- Information and instructions, including details of user id and password relating to e-voting, have been sent to the members through e-mail. The same login credentials should be used for attending the EGM through VC/OAVM. The manner of remote e-voting and voting during the EGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the EGM and is also available on the website of the Company: [www.cumminsindia.com](http://www.cumminsindia.com) and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively, and on the website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). Members are requested to note the following contact details for addressing queries/grievances if any: Mr. Amit Vahsal, National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Kamala Mills Compound, S.F. Marg, Lower Panel West, Mumbai - 400013, Toll-Free No.: 1800 1020 990/1800 224 430; E-mail: [evoting@nsdl.in](mailto:evoting@nsdl.in).

For Cummins India Limited  
 Vinay A. Joshi  
 Company Secretary & Compliance Officer

**PALLAVAA GROUP**  
 BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,  
 BENCH AT CHENNAI  
 CP (CAA)/62/CH/2021  
 IN CA (CAA)/22/CH/2021

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013

In the matter of Scheme of Amalgamation between Sri Chera Synthetics India Private Limited (Transferor Company) with Pallava Textiles Private Limited (Transferee Company) and their respective Shareholders and their respective shareholders and creditors.

Sri Chera Synthetics India Private Limited,  
 CIN: U11122005PC1017149  
 Having its Registered Office at  
 No. 24, Santar Day Pass Road,  
 Pallapalayam, Erode,  
 Tamil Nadu - 638005.

...Petitioner/ Transferor Company  
 Tami Naddi - 638005.

**NOTICE**

Notice is hereby given that by an order dated 17<sup>th</sup> January 2022, the Chennai Bench of the National Company Law Tribunal (the Tribunal) has approved the Scheme of Amalgamation proposed by the Petitioner Company (Sri Chera Synthetics India Private Limited) under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for the sanction of the Scheme of Amalgamation between Sri Chera Synthetics India Private Limited with Pallava Textiles Private Limited and their respective Shareholders and their respective shareholders and creditors, on the 17<sup>th</sup> March 2022. Any person desirous of opposing or opposing in the said Petition shall send to the Petitioner's Advocates, notice of objection, signed by him or his Advocates, with his name and address, so as to reach the Petitioner's Advocates not later than 10 days before the date fixed for hearing of the Petition. He is to seek to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 16<sup>th</sup> day of February, 2022

**HARISHANKAR MANI PANAI BHASKAR**  
 Counsel for the Petitioner  
 New No. 115, First Floor, Luz Church Road,  
 Mysore, Chennai - 600 004.

**LOTUS EYE HOSPITAL AND INSTITUTE LIMITED**  
 CIN: L8511071997PLC007783  
 REGISTERED OFFICE: 77/112, AVINASHI ROAD, AERODROME POST, COIMBATORE-641 014  
 PHONE NO: 0422-229900, 4229999; FAX: 0422-2827193; E-MAIL: info@lotuseye.org; WEBSITE: www.lotuseye.org

**EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2021**

Particulars	Quarter ended on					
	31-12-2021 (Unaudited)	30-9-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31-12-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	Year ended on 31-03-2021 (Audited)
1. Total Income for the period	1,182.33	1,162.04	1,007.29	2,833.89	2,235.79	3,311.15
2. Net Profit / (Loss) for the period before tax (before Exceptional Items)	189.52	166.58	125.95	335.05	56.07	191.11
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	189.52	166.38	125.91	334.85	64.20	199.22
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	138.57	125.44	105.34	244.34	46.10	156.80
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	136.76	123.64	107.43	238.93	51.15	144.02
6. 'Equity Share Capital'	2,079.63	2,079.63	2,079.63	2,079.63	2,079.63	2,079.63
7. Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic:	0.67	0.80	0.51	1.17	0.22	0.75
Diluted:	0.67	0.80	0.51	1.17	0.22	0.75

**Notes:**

- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 14, 2022. The above results have also been subjected to limited review by statutory auditors of the company.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone Financial Results are available on the website of the Stock Exchange websites, [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and the Company's website [www.lotuseye.org](http://www.lotuseye.org).

For and on behalf of Board of Directors  
**LOTUS EYE HOSPITAL AND INSTITUTE LIMITED**  
 Ms. Sangeetha Sundaramoorthy  
 Managing Director

Place: Coimbatore  
 Date: February 14, 2022

**KCL INFRA PROJECTS LTD**  
 Regd. Office: B-3/204 Satek Complex, Thane (West), Thane - 400061.  
 Contact Number: +91-22-26459501/26233827  
 Web: [www.kclinfra.com](http://www.kclinfra.com)  
 CIN: L30002TN1996P023973

**PUBLIC NOTICE**

**PUBLIC NOTICE UNDER REGULATION 5 AND 6 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (DELISTING OF EQUITY SHARES) REGULATIONS, 2021, AS AMENDED, FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF KCL INFRA PROJECTS LIMITED.**

**NOTICE IS HEREBY GIVEN FOR VOLUNTARY DELISTING OF THE EQUITY SHARES OF KCL INFRA PROJECTS LIMITED, ("KCLINFRA" OR "COMPANY") FROM THE METROPOLITAN STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED PURSUANT TO REGULATION 5 AND 6 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (DELISTING OF EQUITY SHARES) REGULATIONS, 2021, AS AMENDED, ("DELISTING REGULATIONS").**

The Board of Directors of KCL Infra Projects Limited has approved the proposal of Voluntary Delisting of Equity Shares of the Company, on Wednesday 29th December, 2021 in accordance with the Regulation 5 and 6 of the SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("Delisting Proposal") from Metropolitan Stock Exchange of India Limited ("MSEI" or "Stock Exchange") where the Equity Shares of the Company are listed, subject to the receipt of approval from the Metropolitan Stock Exchange of India Limited in accordance with the provisions of Regulation 6(c) of the Delisting Regulations and subject to being in receipt of all the necessary approvals, including relevant third-party consents, as may be required.

This Public Notice is being issued by the Company in accordance with the provisions Regulation 6(f) of the Delisting Regulations. The company's Equity Shares are currently listed on BSE Limited bearing Scrip Code: 531764 and Metropolitan Stock Exchange of India Limited bearing Symbol Code: ISINFRA1026. This will ultimately help in reducing the cost of compliance of the Company and also enable the Company to save relevant expenditure on listing fees payable to the aforesaid Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed. This will ultimately help in reduction of the designated maintenance time to comply with the requirements associated with the continued listings. Hence, the Company believes that the Delisting Proposal will not adversely affect the Shareholders as the Equity Shares will continue to be listed on BSE Limited.

For KCL Infra Projects Ltd  
 Managing Director  
 DIN: 00995423

Place: Mumbai  
 Date: 16<sup>th</sup> February, 2022

**MEGASOFT LIMITED**  
 CIN: L7270101999P0042330  
 Registered Office: #85, Kutchery Road, Mysore, Chennai, India - 600 004.  
 Corporate Office: G1/10 Floor, Block-3, My Home Hub, Madhapur, Hyderabad - 500081, Telangana, India.  
 Phone: +91-44-24810769; Fax: +91-44-24810710; Email: [investors@megasoft.com](mailto:investors@megasoft.com); Website: [www.megasoft.com](http://www.megasoft.com)

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31 2021**

Particulars	Standalone		Consolidated	
	Quarter ended 31/12/2021 (Unaudited)	Year to date 31/12/2021 (Unaudited)	Quarter ended 31/12/2020 (Unaudited)	Year to date 31/12/2020 (Unaudited)
Total Income from Operations	385.27	1160.60	394.18	1339.60
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) #	150.99	495.71	19.96	125.58
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) #	150.99	495.71	19.96	125.58
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	150.99	495.71	10.96	125.58
Equity Share Capital	7377.00	7377.00	4426.73	7377.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	8250.41	8250.41	7769.80	7307.80
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	1. Basic: 0.20 2. Diluted: 0.20	0.84 0.84	0.02 0.02	0.17 0.17
For Megasoft Limited Sunil Kumar Kalindi CEO	0.53 0.53	0.04 0.04	0.04 0.04	0.04 0.04

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone Financial Results are available on the Stock Exchange websites i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and website of the Company i.e. [www.megasoft.com](http://www.megasoft.com).

**ORCHIDS APARTMENTS PRIVATE LIMITED**  
 Regd. Office : No. 24, Langford Garden, Richmond Town, Bangalore - 560 025  
 Corporate Identity Number: U45011KA1981PTC004085

**Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2021**

Sr. No.	Particulars	(Rs. in Lakhs)		
		Qtr. ended 31.12.2021	Qtr. ended 31.12.2020	Year ended 31.03.2021
1.	Total Income	18159.194	11539.300	11539.304
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	11811.296	3924.414	3817.697
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	11811.296	3924.414	3817.697
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	11811.296	3924.414	2760.417
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	11811.296	3924.414	2760.417
6.	Paid up Equity Share Capital	6.000	6.000	6.000
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	15099.010	4562.209	3427.782
8.	Securities Premium Account	-	-	-
9.	Net worth	15105.010	4568.209	3435.782
10.	Paid up Debt Capital	26057.142	27777.726	28792.139
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12.	Debt Equity Ratio	1.07	4.50	6.00
13.	Earnings Per Share (face value of Rs. 10/-) (for continuing and discontinued operations)	196.854.93	65046.89	46,006.96
14.	Capital Redemption Reserve	196,854.93	65,046.89	46,006.96
15.	Debture Redemption Reserve	-	-	-
16.	Debt Service Coverage Ratio	13.23	3.66	0.38
17.	Interest Service Coverage Ratio	13.23	3.66	0.38

**NOTES:** (A) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly financial results are available on the website of the Bombay Stock Exchange. (B) For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the website of BSE - [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For Orchids Apartments Private Limited  
 Sd/- B.M Jaysankar, Director, DIN: 00745118

Mumbai, February 14, 2022

**HARISH TEXTILE ENGINEERS LIMITED**  
 Regd. Office: 2nd Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai-400009  
 CIN No: L29110MH0100C00152 | Phone: +91 22 26387151 / 40373004.  
 Web site: [www.harishtextile.com](http://www.harishtextile.com); E-Mail: [investor@harishtextile.com](mailto:investor@harishtextile.com)

**Extract of Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2021**

Sr. No.	Particulars	Standalone					
		Quarter ended December 31, 2021 (Unaudited)	Quarter ended September 30, 2021 (Unaudited)	Quarter ended December 31, 2020 (Unaudited)	Nine Months ended December 31, 2021 (Unaudited)	Nine Months ended December 31, 2020 (Unaudited)	Year ended March 31, 2021 (Audited)
1.	Total Income from Operations	3,220.52	2,492.26	2,609.48	7,782.21	5,125.96	8,567.70
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	63.26	(64.02)	276.25	8.82	209.79	177.01
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	63.26	(64.02)	276.25	8.82	209.79	177.01
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	33.94	(51.03)	265.77	3.10	162.07	175.45
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	33.94	(51.03)	265.77	3.10	162.07	175.45
6.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualized)	1.02	1.02	1.15	6.77	0.98	4.86
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1.02	1.02	1.15	6.77	0.98	4.86

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended on December 31, 2021 filed with the Stock Exchange on 14th February 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2021 are available on the Company's website [www.harishtextile.com](http://www.harishtextile.com) and on the Stock Exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com).
- The above unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting Standard) Amendment Rules, 2016.
- The Unaudited Financial Results of Q3 of FY 2021-2022 were reviewed and approved by the Audit Committee and the Board of Directors at their respective meetings held on 14/02/2022.
- In accordance with provisions of IAS 108 "Operating Segments", the Company had 4 reportable segments namely: 1) Manufacture of (A) Textile processing and Finishing Machine (B) Non Woven Fabric (C) Polyester Staple Fiber from recycle waste material and Trading on Non Woven Material. 5. EPS has been calculated in accordance with IAS 33.
- Figures of the previous quarters have been classified in group wherever necessary to correspond with the current quarter classification of Extraordinary Items.

For Harish Textile Engineers Limited  
 and on behalf of Board of Directors  
 Sandeep Gogoi  
 Managing Director  
 DIN: 02041652

Mumbai, February 14, 2022

**SUNEDISON INFRASTRUCTURE LIMITED**  
 Regd.Off: 11th Floor, BCCS Towers, New Sector 2, DDA, New, Vasantkunj, Phase 1, New Delhi, Delhi-110027  
 Phone: 011-43043657 / Website: [www.sunedison.com](http://www.sunedison.com) / CIN: L01400101997PLC028263

**EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021**

Sl. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter ended		Nine Months Ended		Year Ended		Quarter ended		Nine Months Ended		Year Ended	
		Dec 2021	Dec 2020	Oct 2021	Oct 2020	Mar 2021	Mar 2020	Dec 2021	Dec 2020	Oct 2021	Oct 2020	Mar 2021	Mar 2020
1.	Total Income from Operations	3825.29	1,628.18	11,819.63	6,535.45	5,989.49	7,947.17	1,254.00	1,560.00	2,172.00	3,940.00	8,016.00	8,426.00
2.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	80.00	250.00	18.00	40.00	32.00	67.50	1,842.00	93.00	32.00	3,710.00	1,769.00	4,153.00
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	80.00	250.00	18.00	40.00	32.00	67.50	1,842.00	93.00	32.00	3,710.00	1,769.00	4,153.00
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	80.00	250.00	18.00	40.00	32.00	67.50	1,750.00	93.00	32.00	3,610.00	1,679.00	4,063.00
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	80.00	250.00	18.00	40.00	32.00	67.50	1,750.00	93.00	32.00	3,610.00	1,679.00	4,063.00
6.	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	48.99	48.99	48.99	48.99	48.99	48.99	48.99	48.99	48.99	48.99	48.99	48.99
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	517.88	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
8.	Net Worth	517.88	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
9.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	1.5	5.1	4.6	10.2	7.8	21.5	35.8	0.9	22.0	6.0	45.6	83.7
10.	Debt Equity Ratio	1.5	5.1	4.6	10.2	7.8	21.5	35.8	0.9	22.0	6.0	45.6	83.7

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine months ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the Company website ([www.sunedison.com](http://www.sunedison.com)).
- The Financial Results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IAS) notified under Section 133 of the Companies Act, 2013.
- The Creditors' financial results of the Quarter & Nine months ended December 31, 2021, have been prepared in accordance with the applicable accounting standards based on the unaudited results of the accounting.
- The above unaudited results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in the meeting held on 14th February, 2022.

For SunEdison Infrastructure Limited  
 Sd/-  
 Anand Kumar  
 Managing Director  
 DIN: 01959303

Place: Chennai  
 Date: 14th February, 2022

**CHADHA PAPERS LIMITED**  
 REGD. OFFICE - CHADHA ESTATE, NAINITAL ROAD, BILASPUR, RAIPUR, UTTAR PRADESH-244613 (UP)  
 CIN: L29129UP1997PLC001576  
 Ph: 01204102049, 4216287, 4106190; Fax: 01204100761 | Email: [chadhapapers@rediffmail.com](mailto:chadhapapers@rediffmail.com) | Website: [www.chadhapapers.com](http://www.chadhapapers.com)

**EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021**

Sl. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter ended		Nine Months Ended		Year Ended		Quarter ended</					

